KSS LIMITED

CIN: L22100MH1995PLC092438

Address: Unit No. 101A, 1st Floor, Plot No. B-17, Morya Landmark II, Andheri (West), Mumbai -

400053. Email id: cirp.kssltd@gmail.com

KSSL/BSE-NSE/2022-23

30th May, 2023

To,

The Corporate Relations Department, Bombay Stock Exchange Limited, PJ Tower, Dalal Street, Fort, Mumbai-400 001. Scrip Code: 532081 National Stock Exchange of India Ltd, Exchange Plaza, Plot no. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051. Scrip Code: KSERASERA

Dear Madam/Sir,

SUB: COMPLIANCE UNDER REGULATION 47 OF THE SEBI (LISTING OBLIGATIONS AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2015, NEWSPAPER PUBLICATION - FINANCIAL RESULTS-31st MARCH, 2023

Pursuant to the provisions of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the Newspaper Publication of the Extract of audited Financial Results (Standalone & Consolidated) for the year ended March 31, 2023, published on Tuesday, May 30, 2023 in the following newspapers:

- 1. News hub (English)
- 2. Pratahkal (Marathi)

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For and On Behalf of the Board KSS Limited (Formerly known as K Sera Sera Limited)

Dharmendra Dhelariya Resolution Professional KSS Limited Dharmendra Takhatmal Dhelariya

Digitally signed by Dharmendra Takhatmal Dhelariya Date: 2023.05.30 12:36:43 +05'30'

(IBBI/IPA-001/IP-P00251/2017-2018/10480) AFA number: AA1/10480/02/290224/105506 AFA valid upto 29/02/2024

NEWS HUB 5 TUESDAY, 30 MAY 2023

Introduction and withdrawal of Rs 2,000 note cast doubt on integrity, stability of India's currency: Chidambaram

Mumbai:

Senior Congress leader P Chidambaram on Monday said the introduction of Rs 2,000 note and its subsequent withdrawal have cast doubt on the integrity and stability of the Indian currency.Addressing a press conference here, the former Union finance minister said the key economic indicators are pointing downward and there is low confidence that the economy will reach the high growth path.He also said the situation in Manipur, where recent ethnic clashes have claimed more than 75 lives, was alarming and questioned the continued silence of Prime Minister NarendraModi Governance and policies in a secular, democratic

a tide that will lift all boats. In that view, the NDA government has totally failed in the last nine years, he said.What is worse is that the government does not even make an effort to correct its mistakes and govern for all the people, he said. The Reserve Bank of India recently announced withdrawal of Rs 2000 notes from circulation and asked people to deposit it in banks or get it exchanged by September 30."The thoughtless - some would even say foolish introduction of the Rs 2,000 note (which the people shunned) and the mortifying spectacle of withdrawing the note have cast doubt on the integrity and stability of India's currency,"



Chidambaram said.The first three quarters of 2022-23 recorded growth rates of 13.2, 6.3 and 4.4 per cent, a declining trend. The present situation is a far cry from the average of nine per cent growth rate that marked the boom years between 2004 and 2009, he said. The Indian economy is growing modestly at a muchreduced pace facing serious issues of unemployment, inflation, widening inequalities and

stumbling welfare

said.'The opposition is compelled to raise very serious questions about raging unemployment, persistent inflation, widening inequalities and stumbling welfare programmes. The all

India unemployment rate is, currently, 7.45 per cent and the labour force participation rate is about 48 per cent. Prices are elevated and people are consuming less," Chidambaram said. The Congress leader alleged that under the NDA government, freedom of speech and expression of citizens has been severely curbed

through

intimidation and slapping of false cases. TheBharatiyaJanata Party (BJP) and/or its affiliated organisations have

fuelled these trends with hyper-nationalism, vigilantism, religious intolerance, vandalism,

extra-judicial actions, he charged, adding that "bulldozer justice has replaced natural justice."'We are pained and shocked that the leadership of the NDA government has

situation in the country has deteriorated year after year," he said. Chidambaram also said the outcome of the recently held Karnataka Assembly elections demonstrated how wrong

government and his party were in their assessment of the political and social situation of the state. The Congress returned to power in Karnataka after a gap of five years by defeating the BJP.

Alka India Limited

CIN: L99999MH1993PLC168521

Regd.Office: Unit No 102, Morya Landmark II, New Link Road, Near Infinity Mall, Andheri (W), Mumbai -400053.

	•						_				(7.1.1.11)
S.	(₹ In Laki'						(₹ In Lakh)				
No.	Particulars										
		Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Year Ended	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Year Ended
			31 December		31 March	31 March		31 December		31 March	31 March
		2023	2022	2022	2023	2022	2023	2022	2022	2023	2022
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
1	Revenue from Operations		-		-	-					
Ш	Other income	18.65	7.50		18.65	10.29	18.00	-		18.00	9.50
Ш	Total Income (I+II)	18.65	7.50		18.65	10.29	18.00			18.00	9.50
IV	Expenses										
	Changes in inventories of finished goods, Stock-in-Trade and Work-in-progress										
	Employee benefits expense	2.10	0.30	-	2.40	1.86	2.40	0.60	0.30	2.40	1.20
	Finance costs	-	-	-	-	-					
	Depreciation and amortisation expense		-	-	-	-					
	Other expenses	7.00	5.22	33.55	16.23	20.92	15.66	4.85	9.23	15.66	19.84
	Total Expenses (IV)	9.10	5.52	33.55	18.63	22.78	18.06	5.45	9.53	18.06	21.04
٧	Proft/(Loss) before exceptional items and tax (IIII-IV)	9.55	1.98	(33.55)	0.02	(12.49)	(0.06)	(5.45)	(9.53)	(0.06)	(11.54)
VI	Exceptional items		-	(55.55)	(231.97)	(12110)	(0.00)	(231.97)	(0.00)	(231.97)	(1.10.)
VII	Profit(Loss) after exceptions items and tax				(=====,			(==:::,		(==:::)	
	(V-VI)	9.55	1.98	(33.55)	(231.95)	(12.49)	(0.06)	(237.42)	(9.53)	(232.03)	(11.54)
VIII	Tax expenses:	(1.10)	-	1.29		1.10			1.10		1.1
	(1) Current tax	-	-	-	-	-					
	(2) Deferred tax	(1.10)	-	1.29	-	1.10			1.10		1.1
IX	Profit (Loss) for the period	10.65	1.98	(34.84)	(231.95)	(13.59)	(0.60)	(237.42)	(10.63)	(232.03)	(12.64)
Х	Other Comprehensive Income			-	-						
XI	Total Comprehensive Income for the period/year (IX + X) Comprising Profit (Loss)										
	for the period	10.65	1.98	(34.84)	(231.95)	(13.59)	(0.60)	(237.42)	(10.63)	(232.03)	(12.64)
XII	Paid up Equity Share Capital										
Ш	(face value Rs 1 each, fully paid)	6,343.98	6,343.98	6,343.98	6,343.98	6,343.98	6,343.98	6,343.98	6,343.98	6,343.98	6,343.98
XIII	Earning per equity share of Rs 1/- each										
Ш	(1) Basic	0.00	0.00	(0.01)	(0.04)	(0.00)	0.00	(0.04)	0.00	(0.04)	0.00
	(1) Diluted	0.00	0.00	(0.01)	(0.04)	(0.00)	0.00	(0.04)	0.00	(0.04)	0.00

- The Statement of financial result has been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013, read with the relevant
- rules issued thereunder and the recognised accounting practices and policies to the extent applicable. The above statement of financial results has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 29th May 2023. The Consolidated results include the financial result of an Indian Subsidiary Vintaze (Fze) India Private Limited.

- As per the requirements of Ind AS-108, no disclosure is required as the Company is operating in single business segment.

 The search was conducted by the Income Tax Department u/s 132 in the office premises of the Company during the financial year 2019-20. The company has disputed Income Tax demand of Rs. 211.13 Lakhs Against the order passed u/s 143(3) r.w.s.153A/143(3) for the AY 2014-15 to 2020-21. The company has filed appeal before CIT (Appeal) for said disputed demand for respective
- The company name in the list of shell companies (Vide SEBI on its letter bearing no. SEBI /HO/ISD/OW/P/2017/18183 dated August 7, 2017). Exchanges had initiated a process of verifying the credentials / fundamentals of the company through exchanges had appointed an auditor to conduct audit of the company to verify its credentials/fundamentals.""Accordingly, the forensic auditor has been appointed to conduct forensic audit process is in progress.

Previous period's figures have been reclassified, wherever necessary, to correspond with those of the current period

Satish Panchariya Managing Director DIN: 00042934

crores Rights Issue to open on May 31st 2023 Mumbai ,Sachin Murdeshwar: share from Rs. 0.19/- per

Highlights:-

*Funds raised through the rights issue will be used to capital requirements company's business activities general corporate purposes

*The rights entitlement ratio for the proposed rights issue is 19:7; 19 rights equity shares of Rs. 1/- each for every 7 equity shares of Rs.1/- each held by the equity shareholders

*Company had fixed May 19th 2023 as record date for the purpose of determining the equity shareholders entitled to receive the rights entitlement in the rights issue

*Shareholders will have to pay 25% - Rs. 4.50/- per share on Rights Issue application and remaining 75% - Rs. 13.50/- per share on one or more calls as decided by the board

*Founded in 2007 by Mr Rajiv Darji, KCD Group has emerged as a leader in the end-to-end construction for Residential. services Institutional Commercial. Buildings & Infra- Construction Industry within a short span

Mumbai, May 29, 2023: KCD Industries India Ltd one of Infraleading and Company Construction for Residential. Commercial & Buildings Institutional scheduled to open its Rs. 48.85/- crore rights issue on May 31st 2023. The funds raised through the issue will be utilized to meet the working capital requirements to fund company's expansion plans and for general corporate purposes. Right issue are offered at a price of Rs. 18/per share - 21% discount to share price of Rs. 22.83/- per share on 26th May on BSE. Rights Issue will close on 14th June 2023. The Company will issue 2,71,42,857 partly-paid equity shares of face value of Rs. 1/- each at a price of Rs. 18/- per rights share (including a premium of Rs. 17/- per Equity Share) aggregating to Rs. 48.85/- crore. The rights entitlement ratio for the proposed rights issue is 19:7: 19 rights equity shares of Rs.1/- each for every 7 equity shares of Rs.1/- each held by the eligible equity shareholders as on the record date - 19th May 2023. Shareholders will have to pay 25% - Rs 4.50/per share on rights issue application and remaining 75% - Rs. 13.50/- per share on one or more calls as decided by the



KCD Industries India Ltd'sRs. 48.85

Mr. Rajiv Darji, Managing Director & CFO "KCD Industries India Ltd"

board. Last date for On-market Renunciation Rights Entitlements is 9th June, 2023.Commenting on development, Mr. Rajiv Darji, Managing Director & CFO, KCD Industries India Ltd said, "Company has taken important strategic initiatives in the recent past with a focus to expand our footprints. Company has a vision to become one of the competitive India, in next five years, by consistently implementing Value Engineering Services the construction engineering design by providing required services creative Infrastructure the development of real estate industries. We are confident that after the proposed rights issue, we will be able to execute our growth strategy in manner that creates exponential value for all stakeholders. Proceeds of the issue will further strengthen company's balance sheet and help fund its strategic growth initiatives."Company received 23.82/- croreorder for water supply project, Meerut (UP).Company has received work order for implementation of various rural water supply project in the Meerut district in the state of Uttar Pradesh for the Second cover agreement of 38 Village of Phase-2 Scheme Under JalJeevan Mission & Water & Sanitation State Mission. Lucknow-Uttar amounting Pradesh Rs.23.82/- Crores

KCD Industries Limited has announced a bumper result in Q4FY23

Company has reported total revenue of Rs. 3.04/- crore against Rs. 73.45 lakhs in previous quarter registering a 000 growth of 313.89%. Its Net profit has been Rs. 67.78/lakhs. For the year ended 2023 company has registered a revenue of Rs. 3.92 crores with a net profit of Rs. 1.67 crores registering annual profit growth of 299%. Earnings Per Share has Increased to Rs. 1.62/- per

share a year ago. With an EPS of Rs. 1.62 the company is currently trading at an attractive price to earnings of Rs. 14.01/- crore. Incorporated in 2007, KCD Industries Ltd is in the business of real estate and construction. It has also expanded into Décor, Infra, Printing, Hospitality Automobiles sectors in past. The Company has emerged as a leader in the end-to-end construction services Residential, Commercial & Institutional Buildings, within a short span. The Company constructs high-rise buildings, gated communities & other buildings such as car park, corporate offices and infra, construction projects. The Company has a predominant presence in the Mumbai metropolitan region. Company, in a short span of Infrastructure company in time, by leveraging technology & client relations has been able to book orders worth more Rs 210/million comprising several Projects. The promoters have extensive experience, track record & command a vital position in the construction industry. Company is debt free and has a reserve of Rs. 2.73/- crores on its books, with the upcoming right issue the capitalisation of the company will be enhanced and is expected to give robust quarters ahead. Promoter Group holding in the company is 48.71% as on 31st March 2023. For the quarter ended December 2022, company reported sales of Rs. 73/- lakh and Net Profit of Rs. 71/- lakh. KCD Industries proposes to the latest invest Infrastructure. tools. construction technologies which us to will enable complete projects more efficiently in timely manner & greater accuracy. Emerging as a niche player in building high-rise construction market. KCD is planning to expand in all metros of India, KCD Industries plans for expansion its business in constructions of bridges & other relevant Infra-Development projects through strategic partnerships. Company offers support on MEP solution. complete Company has a high level of

specialization & ability to successfully adapt modern technologies which it employs

in all its projects on the field

and also in its offices as

support software for execution

and management of projects.

KSS LIMITED (Formerly Known as K SERA SERA LIMITED)

CIN: L22100MH1995PLC092438 gistered Office : Unit No. 101A and 102,1st Floor, Morya Landmark II, Plot B-17, Andheri (W), Mumbai-400053

Tel: 022 40427600/42088600 Fax: 022 40427601 Web: www. kserasera.com Email:info@kserasera.com Standalone Audited Financial Results Consolidated Audited Results Particulars Year ended on Year ended on Quarter ended on 31.03.2023 31.12.2022 31.03.2022 31.03.2023 31.03.2023 31.03.2022 31.03.2023 31.12.2022 31.03.2022 31.03.2023 31.03.2022 (Audited) (Audited) (Audited) Revenue from Operations 44.59 Other operating Income 230.20 213.96 1047.07 Total Income (a+b) 361.3 498.52 191.6 164.60 123.72 768.06 Cost of Operations Changes in Inventories of finished goods,work in rogress and stock in trade Employees benefits expense 2.14 Finance Costs (45.62)0.0 0.04 46.19 45.62 183.34 210.8 epreciation, Amortization & Depletion Expenses 21.98 80.39 67.04 293.59 ther Expenses Total Expenditure (a to d) (73.04)25.36 153.65 139.13 239.23 340.66 376.77 454.27 1606.55 1242.43 (146.57) (25.36) (153.66 (139.13) (239.23) (240.31 (559.48 Exceptional items (9.38)(375.49)(3,067.99)(375.49 (3,118.73)Profit / (Loss) after exceptional items and tax (3-4) 71.81 (34.74 (529.15)(148.51)(3307.22) 20.64 (158.34 (615.80)(571.25) (4044.64 Tax Expense: Current Tax (3307.22) (571.25) Profit / (Loss) for the period (5-6) 71.81 (34.74)(529.15)(148.51)20.64 (158.34) (615.80)(4044.64 Profit/(Loss) from discontinued operations Tax expenses of discontinuing operations 0.00 (3307.22 10 Net profit (loss) from discontinued operation after 71,81 (34,74) (529,15) (148.51)(3307,22)20.64 (158,34) (615.80) (571,25) (4044.64 Profit/ (Loss) for the period (7+10) Items that will not be reclassified to profit or loss (ii) Income tax relating to items that will not be 0.00 0.00 Items that will be reclassified to profit or loss 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 (ii) Income tax relating to items that will be reclassified t Total other comprehensive income net of taxes 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 Total Comprehensive Income for the period/year (7+8) Comprising Profit (Loss) and Other prehensive Income for the period 71.81 (34.74) (529.15)(148.51) (3307.22) Owners of Holding Company (571.25) (571.25)0 Paid up Equity Share Capital (face value Rs 1 each 21,358,75 21,358.75 21,358,75 21,358.75 21,358.75 21,358.75 21,358.75 21,358.75 21,358.75 21,358.75 A2 Earning per equity share of Rs 1/- each (2) Diluted (0.19)See accompanying note to the financial results:

The Statement of financial result has been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as notified by Ministry of Corporate Affairs pursuant to section 133 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015. Companies (Indian Accounting Standards) amendments Rules, 2016 and in terms of regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Discloure Requirements) Regulations, 2015, SEBI circular dated July 05, 2016 and other accounting principles generally accepted in India. 2 The above statement of financial results has been reviewed and approved by the Interim Resolution Professional on 29th May, 2023. The Statutory Auditors of the Company have reviewed the said

and later the company became liable to make payment amount of Rs. 67.11.69.217/-. The said default by company occured on 1st April 2021, During the pandemic period, company had undergone grave financial hardship. Position for initiation of Corporate Insolvency Resolution Process under section 7 of the Insolvency and Bankruptcy Code 2016 filed against the company by Micro Capitals Private Limited (Financial Creditor) for default amount of Rs. 67,11,69,217/- of NCD have been admitted against the company by Honourable National Company Law Tribunal, Mumbai bench vide order dated 24th January 2023. Mr. Dharmendra Dhelariya (having registration no. IBBI/IPA-0001/IP-P00251/2017-18/10480) has been appointed as Interim Resolution Professional by the Honourable National Company Law Tribunal, Mumbai bench under section 13(1)(c) of the Insolvency and Bankruptcy Code 2016 and moratorium period under section 14 of the Insolvency and Bankruptcy Code 2016 is declared. The company is continued as going concern

4 As per the requirements of Ind AS-108, no disclosure is required as the Company is operating in single business segment,

no provision has been considered by the management in these results.

5 A search was conducted by the Income Tax Department u/s 132 in the office premises of KSS Limited during the FY 2019-20. The company has disputed Income Tax Demand of Rs. 2669.23 Lakhs against the orders passed u/s 143(3) r.w.s 153A/143(3) for the A.Y. 2014-15 to A.Y. 2020-21. The company has filed appeal before CIT for the said disputed demand for respective assessment years. 5. Company had received a notice of Demand of Rs 1035.05 Lacs including the interest and penalty under MVAT on account of VAT liability on the leasing of Cinematographic films. In line with film industry consensus, the Company is of the opinion that there are no grounds for levying VAT. Based on the legal opinion obtained, the company is of the view that the said demand is contestable. Hence,

company had received a demand of Rs 734.06 Lacs excluding interest and penalty under section 142 of the Custom Act 1962 on account of non-adherence of EPCG Scheme as company is not able to export the goods/services as required under the EPCG Scheme. The company has made a deposit of Rs. 38.07 lacs with the customs department during the FY 2019-20. Custom department freeze/attached the various assets against the said recovery. The company is contesting the said demand and is of the view that the liability will not arise. Hence, no provision has been considered in this financial results.

Compamy has ongoing legal cases under Bombay High Court, Securities Appellant Tribunal and Debt Recovery Tribunal (Mumbai). Company is contesting the said demand and is of the view that the liability will not arise. Hence, no provision has been considered in these financial statements

8 Pursuant to a letter issued by National Stock Exchange of India Limited dated 27th October 2020, the trading in the securities of the KSS Limited has been suspended w.e.f November 27th, 2020 compliance. Till the date of this report, the company has not complied and thus, trading in the securities of the company is suspended.

9 These Financial Statements have been signed by the Interim Resolution Professional (IRP) while exercising the power of Board of Directors of the Company, which has been conferred upon him in term of the provision of section 17 of the Code. Interim Resolution Professional has signed these financials in good faith, solemnly for the purpose of compliance and discharge of his duty under the

10 Previous period's figures have been reclassified, wherever necessary, to correspond with those of the current period.

For and On behalf of Board For KSS Limited Dharmendra Dhelariya Interim Resolution Professional

फुलशेतीमुळे मजुराचे पालटले नशीब, आता महिनाभरात दीड लाखांचे उत्पन्न!

नवी दिल्ली,

महाराष्ट्रातील शेतकरी

केवळ पारंपारिक पिके घेतात, असे लोकांना

वाटते, पण तसे नाही.

फुलांची लागवड करत

येथील शेतकरीही आधुनिक पद्धतीने

आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे. असेच एक शेतकरी गजानन माहोरे. गजानन माहोरे यांनी फुलांची लागवड करून लोकांसमोर आदर्श ठेवला आहे.

विशेष म्हणजे बहिणीच्या

सांगण्यावरून त्यांनी

झेंडू आणि गुलाबाच्या

फुलांची लागवड सुरू

केली आहे. त्यामुळे

त्यांची बंपर कमाई

होत आहे. किसान

तकच्या वृत्तानुसार,

शेतकरी गजानन माहोरे

हे हिंगोली जिल्ह्यातील

दिग्रस गावचे रहिवासी

आहेत. ते ६ एकर

जिमनीवर विविध

प्रकारच्या फुलांची

लागवड करत आहेत.

त्यामुळे त्यांना दरमहा

पारंपरिक पद्धतीने शेती

करत होतो, त्यामुळे

घराचा खर्च भागवणे

कठीण होते. यानंतर

संपूर्ण कुटुंबासह मजूर

म्हणून काम करू लागलो. पण, यादरम्यान माझ्या बहिणीने फुलशेती

करण्याचा सल्ला

दिला. यानंतर दीड

झेंडूच्या फुलांची

लागवड सुरू केली.

यातून चांगली कमाई

होऊ लागली, असे गजानन माहोरे यांनी

सांगितले. हिंगोलीत

आठवे ज्योतिर्लिंग

आहे. येथे देशभरातून

भाविक येतात. तसेच

नांदेडमध्ये शीखांचे

धर्मस्थळ आहे. या

जाऊन फुलांच्या

हारांची विक्री करतात.

त्यामुळे त्यांची बंपर

गजानन माहोरे यांनी

सांगितले. विशेष

म्हणजे फुलांची

त्यांनी

मागणी वाढल्यावर

लागवडीखालील

क्षेत्रही वाढवले. आता

ते आपली तीन एकर

जमीन आणि तीन

एकर भाडेतत्त्वावर

घेऊन फुलांची शेती

करत आहेत. ते

गुलाब, निशिगंधा,

प्रकारच्या फुलांची

यामुळे शेतकरी गजानन माहोरे यांना दीड लाख रुपयांचे

उत्पन्न मिळत आहे.

मागणीनुसार फुलांची

म्हणतात. ते ठिबकद्वारे

झाडांना पाणी देतात,

यामुळे पाण्याची

बचतही होत आहे.

शेतकरी बांधवांना

जास्त नफा

कमी खर्चात जास्तीत

मिळवायचा असेल तर

ते फुलांची लागवड

करू शकतात, असे

गजानन माहोरे

सांगतात.

लागवड केल्याचे

गजानन माहोरे

याचबरोबर,

बाजारातील

गलांडा, झेंडू अशा १०

लागवड करत आहेत.

कमाई होत आहे, असे

दोन्ही ठिकाणी फुलांना मागणी जास्त आहे. या दोन्ही ठिकाणी

एकरात देशी गुलाब व

सुमारे दीड लाखाचे उत्पन्न मिळत आहे

दरम्यान, पूर्वी

(वृत्तसंस्था):

दि. २९

महागाईवर सरकारचं लक्ष, वेळ येताच बँकाचं खासगीकरण होणार - अर्थमंत्री निर्मला सीतारामन

नवी दिल्ली, दि. २९ (वृत्तसंस्था): केंद्र सरकारचं वाढत्या महागाईवर लक्ष असून निश्चित वेळी बँकाचं खासगीकरण केलं जाईल, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. याशिवाय त्यांनी २ हजारची नोट चलनातून माघार घेण्याच्या निर्णयावरून काँग्रेस नेते पी चीदंबरम यांना त्यांच्या विधानावरून फटकारले. हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे निर्णय असतात, यामध्ये सरकारचा हस्तक्षेप नसल्याचे त्यांनी सांगितले. माजी अर्थमंत्री पी

चीदंबरम यांनी २ हजारची नोट चलनातून मागे घेण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारशी जोडले होते. तसेच यावरून अर्थव्यवस्थेचे नुकसान होईल अशी भीती वर्तवली होती. यावर बोलताना सीतारामन यांनी चीदंबरम यांच्या विधानाची खिल्ली उडवली.

'माजी अर्थमंत्री चिदंबरम यांना चांगलं माहिती आहे की, याबद्दलचा निर्णय आरबीआय घेत असते. याशिवाय चलनाचे आयुष्यमान देखील संपुष्टात आले होते. मला वाटते की आपण सर्वांनी परिस्थिती



समजून घेणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी

सांभाळलेल्या कार्यालयाबद्दल योग्य टिप्पणी करणे किंवा मत मांडण्याबद्दल न बोलणेच चांगले होईल'. असं सीतारामन यांनी चीदंबरम यांच्या विधानाबद्दल

बोलताना म्हटले. सातत्याने वाढत असलेल्या महागाईवर सरकार सतत लक्ष ठेवून आहे, असंही सीतारामन यांनी सांगितलं. याशिवाय केंद्र सरकार महागाई कमी करण्यावर लक्ष ठेवून आहे. देशातील महागाई दरात आता घसरण झाली असून तो ४.८ टक्क्यांवर आला

आहे, जेणेकरून महागाई नियंत्रणात ठेवता येईल रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. ते वेळीच व्हायला हवे. असं अर्थमंत्री सीतारामन यांनी अधिक सांगितले. दरम्यान, सरकारी बँकांचे खासगीकरण निश्चित वेळेत केले जाईल, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले. सरकार आपल्या वेळापत्रकापासून मागे हटणार

मी, कु. प्रियांका गजानन विचारे |राहणार ७०३, पेट्रा टॉवर, मार्वल गोल्ड कॉम्प्लेक्स, एल. बी. एस रोड, भांडुप (पश्चिम), मुंबई ४०० |०७८, (मोबाईल : ९८६००७२६२९) |याद्वारे घोषित करतो की : लग्नापूर्वीच माझे नाव प्रियांका गजानन विचा |होते व आता लग्नानंतरचे माझे |नाव श्रीम. प्रियांका आशुतोष तावडे दि. ३०.०५.२०२३

SURAKSHA

सुरक्षा असेट्स रिकन्स्ट्रक्शन लिमिटेड

सीआयएन : युँ ७४१२०एम एच २०१५ पीएलसी २६८८५७

नोंदणीकृत कार्यालय : आयटीआय हाऊस, ३६, डॉ आर के शिरोडकर मार्ग, परेल पूर्व, मुंबई - ४०० ०१२

दूरध्वनी क्रमांक : + ९१ २२ ४०२७ ३६६२ फॅक्स : + ९१ २२ ४०२७ ३७००, ईमेल आयडी : pratibha.upadhyay@surakshaarc.com संकेतस्थळ : www.surakshaarc.com

परिशिष्ट ४ -ए। सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) नियम २००२ चा नियम ८ (६) अनुसार । स्थावर मालमत्तेच्या इ लिलावाच्या विक्रीची सूचना

त्थावर मालमत्तेच्या इ लिलावाच्या विक्रीची सूचना स्थावर मालमत्तेच्या इ लिलावाच्या विक्रीची सूचना सिक्युरिटायझेथान अँड रिकन्स्ट्रक्यान ऑफ फिनान्शिअल असेट्स अँड इन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००१ सदरील कायदा) अनुसार तसेच त्यासह वाचा सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) नियम २००२ चा नियम ८ (६) (सदरील नियम) मधील तरतुदी यांच्या अनुसार.

र अवराज अन्या हुन्युक्त राज्य सात्राच वाचा जिंचुस्य इंटरस्ट (इन्यात्माट) निजन १००२ वा नियन ६ (६) (स्वराज नियन) ने माजा तरहाव वाची अनुसार. यादिरे आम जनतेला आणि विधेषतः कर्जदार आणि हमीदार यांन कळिचियाय ते वे ती, खालील प्रमाणे तपिशलोन मुद्र केलेली मालमता वी सुरक्षा अदेश से रुक्तस्वयान लिम्टिड (संरक्षित धनको) यांच्याकडे तारण ठेवण्यात आली आहे आणि जिचा तास्वेला आणि वेळी, संरक्षित धनको यांना कर्जदार आणि सहकर्जदार यांच्याकडून येणे असलेल्या रकमेच्या वसुलीकरिता करण्यात येणार आहे. स्थावर मालमतेची राखीव किमत आणि इसारा रककम यांचा तपशील खालील प्रमाणे नमूर केलेल्या तारखेला आणि वेळी, संरक्षित धनको यांना कर्जदार आणि सहकर्जदार यांच्याकडून येणे असलेल्या रकमेच्या वसुलीकरिता करण्यात येणार आहे. स्थावर मालमतेची राखीव किमत आणि इसारा रककम यांचा तपशील खालील प्रमाणे तपशिलाने नमुद केल्यानुसार आहे. ताबा घेतल्याची मागणी सचना बोली / ईएमडी सादर ह लिलावानी वारीक कर्जदार / सहकर्जदार

	/ प्रतिभूती प्रदाता यांचे नाव	मालमत्तेचा तपशील	ताबा धतल्याचा तारीख	मागणा सूचना तारीख	करण्याची अंतिम तारीख आणि वेळ	इ ।ललावाचा ताराख आणि वेळ	राखीव किंमत (रु)	%) (रु)	येणे असलेली रक्कम
(कर्जदार) न बी भानुशाली के भानुशाली जी भानुशाली बिल्डर्स अँड	र्जदार) नरेश भानुशाली मीनल	सदनिका क्रमांक ७०१, ७ वा मजला, काना रेसिडेन्सी, प्लॉट ए -५४सेक्टर क्रमांक १६, उलवे, नवी मुंबई, क्षेत्र ८०६ चौरस फूट सुपर बिल्ट अप	0८/0८/२०२२	०८/०२/२०१९	२८/०६/२०२३	३०/०६/२०२३ वेळ दुपारी १. ०० ते २. ००	रु ५२,५०,००० /- (रुपये बावन्न लाख पन्नास हजार मात्र)	रु ५२५,००० /- (रुपये पाच लाख पंचवीस हजार मात्र)	रू ३,४६,१०,३९८ /- (अधिक त्यावरील पुढील व्याज, शुल्क
	न भानुशाला स्नहा नी भानुशाली दिव्य बेल्डर्स अँड डेव्हलपर्स सहकर्जदार)	सदिनका क्रमांक ७०२, ७ वा मजला, काना रेसिडेन्सी, प्लॉट ए ५४सेक्टर क्रमांक १६, उलवे, नवी मुंबई, क्षेत्र ५४८ चौरस फूट सुपर बिल्ट अप	o८/o८/२o२२	०८/०२/२०१९	<i>२८/०६</i> /२०२३	३०/०६/२०२३ वेळ दुपारी १. ०० ते २. ००	रु ३५,६०,००० /- (रुपये पस्तीस लाख साठ हजार मात्र)	रु ३,५६,००० /- (रुपये तीन लाख छप्पन्न हजार मात्र)	आणि अन्य आकार दिनांक २८ मे २०२३ पासून
		सदिनका क्रमांक ७०३, ७ वा मजला, काना रेसिडेन्सी, , प्लॉट ए ५४सेक्टर, क्रमांक १६, उलवे, नवी मुंबई, क्षेत्र ७७७ चौरस फूट सुपर बिल्ट अप	o८/o८/२o२२	०८/०२/२०१९	२८/०६/२०२३	३०/०६/२०२३ वेळ दुपारी १. ०० ते २. ००	रु ५०,५०,००० /- (रुपये पन्नास लाख पन्नास हजार मात्र)	रु ५,०५,००० /- (रुपये पाच लाख पाच हजार मात्र)	
		सदिनका क्रमांक ७०५, ७ वा मजला, काना रेसिडेन्सी, प्लॉट ए ५४, सेक्टर क्रमांक १६, उलवे, नवी मुंबई, क्षेत्र ५४८ चौरस फूट सुपर बिल्ट अप	२३/१२/२०२३	०८/०२/२०१९	<i>२८/०६/२०२३</i>	३०/०६/२०२३ वेळ दुपारी १. ०० ते २. ००	रु ३५,६०,००० /- (रुपये पस्तीस लाख साठ हजार मात्र)	रु ३,५६,००० /- (रुपये तीन लाख छप्पन्न हजार मात्र)	
	2 0 0								

लिलावाद्वारे विक्री प्रक्रिया "ऑनलाईन इ लिलाव / बिडिंग पद्धतीने बँक मान्यताप्राप्त सेवा पुरवठादार मेसर्स इ प्रोक्युअरमेंट टेक्नॉलॉजीस लिमिटेड - ऑक्शन टायगर मुंबई यांच्याकडून घेण्यात येईल. संपर्क व्यक्ती श्री रामप्रसाद (मो) + ९० : ०९२६५५६२८२१ / ०९२६५५६२८१ / ०९३७४५१९७५४ / + ९१ : ६३५२४९०७७३ (इ मेल) / ramprasad@auctiontiger.net. दूरध्वनी क्रमांक : ०७९- ६१२००५५९, संकेतस्थळ : https://

बोलीदार यांना सल्ता देण्यात येतो की त्यांनी बोली अर्ज, निवंदा पण्ड, लिलावादारे विकीच्या सवस्तर अरी आणि शर्ती यांचा आपल्या बोली सादर करण्याच्या आधी आणि इ लिलाव विकी प्रकियेत सहभाग घेण्याच्या आधी बोली केवळ ऑनलाईन पद्धतीने विहित नमन्यात आवश्यक त्या तपशिलासह सादर करणे आवश्यक आहे

इसारा रक्कम भरणा निश्चित केलेल्या राखींब किमतीच्या १० % इतकी आहे आणि ती आरटीजीएस / एनईएफटी / फंड ट्रान्स्फर यांच्या माध्यमातून खालील प्रमाणे नमूद केलेल्या खात्यात बोली ऑनलाईन सादर करण्याच्य पूर्वी जमा करणे आवश्यक आहे

तपशील :	
बँकेचे नाव आणि शाखा " आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लोअर परळ, मुंबई,	लाभार्थीचे नाव : सुरक्षा एआरसी ०२० ट्रस्ट
खाते क्रमांक : - ०३९३०५०१२५००	आयएफएससी कोड : आयसीआयसी ००००३२३

बोली रक्कम राखीव किमतीच्या पेक्षा अधिक असणे आवश्यक आहे आणि बोलीदार यांनी आपल्या बोली रु ५०,०००/- च्या पटीत (रुपये पन्नास हजार मात्र) वाढविणे आवश्यक आहे. मालमत्तेची विक्री प्राधिकृत अधिकारी यांनी निर्धारित केलेल्या राखेव रकमेच्या पेक्षा कमी किमतीला केली जाणार नाही. राखीव किमतीपेक्षा कमी किमतीला लावलेली बोली फटाळप्यात येईल आणि जमा केलेली इसार रक्कम जप्त करण्यात येईल यशस्वी बोलीदार यांना खरेदी रक्कमेच्या २५ % रक्कम (ज्यात इसारा रकमेचा समावेश आहे आणि जी १० % प्रमाणे वरील प्रमाणे नमूद केल्यानुसार आहे) यशस्वी बोलीदार म्हणून घोषणा झाल्याच्या दिवशी किंवा त्य

तारखेपासून कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी भरणा करणे आवश्यक आहे. खरेदी रकमेच्या उर्वरित ७५ % रककम संरक्षित धनको यांनी यशस्वी बोलीदारची घोषणा केल्यानंतर १५ दिवसांत किंवा खरेदीदार आणि संरक्षित धनको यांच्यात लेखी स्वरूपात मान्य झालेल्या वाढीव तारखेला भरणा करणे आवश्यक आहे. आणि हा कालावधी तीन महिन्यांच्या कालावधीपेक्षा अधिक असणार नाही. अयशस्त्री बोलीदार यांनी भरणा केलेली इसारा रक्कम इ लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १५ दिवसांत परत करण्यात येईल. विक्री प्रक्रिया ही संरक्षित धनको यांच्या मान्यतेला अधीन राहील. जर खरेदीदार / हमीदार यांनी संरक्षित धनको यांना देणे असलेली रक्कम सेल डीड निष्पादित करण्याच्या आधी अदा केल्यास विक्री प्रक्रिया घेण्यात येणार

इच्छुक निविदादार यांना सल्ला देण्यात येतो की त्यांनी स्वतःच्या पातळीवर मालमत्तेची चौकशी स्वतंत्रपणे करावी. वरील प्रमाणे विस्ताराने नमूद केलेल्या आणि तारण ठेवलेल्या मालमत्तेवर कोणताही भार, लिन, मालमत्ता कर

देयक आणि अन्य सरकारी तसेच वैधानिक देयके असल्यास त्याची जबाबदारी प्राधिकृत अधिकारी यांची असणार नाही. वरील प्रमाणे विस्ताराने नमूद केलेल्या आणि तारण ठेवलेल्या मालमत्तेची पाहणी १७ जून २०२३ रोजी सकाळी ११.०० ते संध्याकाळी ४.०० या वेळेत इच्छूक पक्षकार / निविदादार यांना प्राधिकृत अधिकारी यांच्या पूर्व

परवानगीने करता येईल. कोंणतीही बोली / निविदा कोणतेही कारण न देता फेटाळून लावण्याचा अधिकार प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे राहील े विकी प्रक्रियेया अटी आणि शर्ती पूर्ण झाल्यानंतर प्राधिकृत अधिकारी यशस्वी खरेदीदार यांच्या नावे "विकी प्रमाणपत्र" जारी करतील. मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, कन्व्हेयन्स, व्हॅट / जीएसटी आदींचा भरणा खरेदीदार यांना करावा लागेल. यशस्वी खरेदीदार यांना प्राप्तिकर कायदा १९६१ मधील तरतुदी ज्यात मूल्ओतातून करकपात जी सदरील स्थावर मालमत्तेच्या खरेदीच्या संदुर्भात आहे, त्यांची पूर्तता करावी लागेल.

विक्री प्रक्रिया ही सदरील कायद्यात नमूद केलेल्या अटी आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेले नियम तसेच वरील प्रमाणे विस्ताराने नमूद केलेल्या अटी आणि शर्ती यांना अधीन असेल यापुढील अधिक माहितीसाठी प्राधिकृत अधिकारी यांच्याशी दूरध्वनी क्रमांक : + ९१ ९९२० २१८४०७ येथे संपर्क साधावा.

अटी आणि शर्ती यांचा सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कृपया निवदा प्रपत्र काळजीपूर्वक वाचावे जे प्राधिकृत अधिकारी यांच्याकडून इ मेलच्या माध्यमातून पाठविण्यात येईल. (त्यातील तपशील हा या सूचनेचा भाग

ही सूचना कर्जदार / हमीदार / तारणदार यांच्यासाठी सरफेसी कायदा आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेल्या नियमांच्या अनसार ३० दिवसांची वैधानिक सचना आहे.

दिनांक : ३०/०५/२०२३ स्थळ : नवी मुंबई

(प्राधिकृत अधिकारी) सुरक्षा असेट् रिकन्स्ट्रेक्शन लिमिटेड

(रु. लाखांत



केएसएस लिमिटेड (पूर्वीचे के सेरा सेरा लिमिटेड म्हणून ज्ञात)

सीआयएन : L22100MH1995PLC092438

नोंदणीकरण कार्यालय : यनिट क्र. १०१ए व १०२, १ ला मजला, मोरया लँडमार्क २, प्लॉट क्र. बी १७, अंधेरी पश्चिम, मंबई ४०० ०५३ दूर. क्र. ०२२-४०४२७६००/४२०८८६०० फॅक्स : ०२२-४०४२७६०१ वेबसाइट : www.kserasera.com ईमेल : info@kserasera.com

				ापरीक्षित वित्तीय		एकत्रित लेखापरीक्षित अहवाल					
अ.	तपशील		तिमाही अखोर			अखोर		तिमाही अखोर		वर्ष अखोर	
क्र.		39.03.7073	39.99.9099	३१.०३.२०२२	39.03.2023	39.03.7077	39.03.2023	39.99.9099	३१.०३.२०२२	39.03.2023	39.03.70
_		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षात)	(लेखापरीहि
8.	कामकाजातून महसूल										
ų)	निव्वळ विक्री		-	-	-	-	७३.५२	२२६.५८	१७८.३४	७३७.६५	88
जी)	अन्य कार्यचलन उत्पन्न	(३.६२)	-	-	-	-	२८७.७८	३.६२	३५.६२	३०९.४२	٩٥
	एकूण उत्पन्न (ए+बी)	(३.६२)	-	-	-	-	३६१.३	२३०.२०	२१३.९६	१०४७.०७	866
٧.	खर्च :										
ए)	कार्यचलन मूल्य	-	-	-	-	-	१९१.६	१६४.६०	१२३.७२	७६८.०६	26
	स्टॉक इन ट्रेड खारेदी	-	-	-	-	-	-	-	१६.५४	-	११
सी)	फिनीश्ड गुड्स, स्टॉक इन ट्रेड व कार्य चालू आहे यांचे इन्वेंटरीजमधील बदल	-	-	-	-	-	-	-	-	-	
ए)	कर्मचारी लाभ खर्च	(१४.२५)	२.१४	१.३६	५.१६	४.६८	१३.८३	१९.४१	(१०.५४)	६८.९३	8
बी)	वित्त मूल्य	(४५.६२)	-	0.08	-	0.08	४६.१९	४५.६२	५३.७२	१८३.३४	?
सी)	घसारा व परिशोधन खर्च	२.७८	१७.४५	२१.९८	६९.८२	८७.९१	८०.३९	६७.०४	९०.९६	२९३.५९	3
डी)	अन्य खर्च	(१५.९५)	4.66	१३०.३०	६४.१५	१४६.५९	८.६५	८०.१०	१७९.८७	२९२.६३	8
	एकुण खर्च (ए दू डी)	(७३.०४)	२५.३६	१५३.६५	?39.?3	239.23	३४०.६६	७७.३७६	४५४.२७	१६०६.५५	858
э.	अतिरिक्त बाबी व कर पश्चात नफा (तोटा) (१-२)	<i>६</i> ९.४३	(२५.३६)	(१५३.६८)	(१३९.१३)	(२३९.२३)	२०.६४	(१४६.५७)	(२४०.३१)	(५५९.४८)	(९२५
٧.	अतिविशेष बाबी	2.39	(९.३८)	(३७५.४९)	(९.३८)	(३,०६७.९९)	_	(११.७७)	(३७५.४९)	(११.७७)	(३,११८
ų.	अतिविशेष बाबी व करपश्चात नफा/तोटा	७१.८१	(38.98)	(429.84)	(१४८.५१)	(३३०७.२२)	२०.६४	(१५८.३४)	(६१५.८०)	(५७१.२५)	(8088
	(3-8)	01.01	(40.00)	(1/11/1/)	(,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,	(44-0.(()	(*.40	(10.40)	(4,1.00)	(101.(1)	(0000
ξ.	कर खर्च	_	_	_	_	_	_	_	_	_	
Ų.	चालू कर -	-	-	-	-	-	-	_	-	-	
बी.	स्थगित कर		-			-	_	-	-	-	
9.	कालावधीकरिता नफा/ (तोटा) (५-६)	92.59	(३४.७४)	(५२९.१५)	(१४८.५१)	(३३०७.२२)	२०.६४	(१५८.३४)	(६१५.८०)	(५७१.२५)	(४०४४
८.	अखंडित कार्यलचनाकरिता नफा/ (तोटा)	-	-	T	l	_					
٩.	खंडित कार्यलचनाचे कर खर्च	0.00	0.00	(५२९.१५)	(१४८.५१)	(३३०७.२२)					
१०.	खांडित कार्यचलनाकरिता कर पूर्व नफा (तोटा) (८-९)	_	-	-	-	_					
??.	कालावधीकरिता नफा/ (तोटा) (७+१०)	98.68	(३४.७४)	(५२९.१५)	(१४८.५१)	(३३०७.२२)	२०.६४	(१५८.३४)	(६१५.८०)	(५७१.२५)	(४०४४
८.	अन्य सर्वसमावेशक उत्पन्न	-	-	-	-	-					
ए)	१) नफा व तोटा वर्गीकृत करण्यात न आलेले बाबी	-	-	-	-	-					
	२) नफा वा तोटा वर्गीकृत न करण्यात	0.00	0.00	0,0	0,00	0,00	0.00	0.00	0,00	0,00	
	आलेल्या बाबींच्या संबंधात आयकर										
बी)	१) नफा व तोटा वर्गीकृत करण्यात न आलेले बाबी	0.00	0.00	0,00	0,00	0,00	0.00	0.00	0,00	0,00	
	२) नफा वा तोटा वर्गीकृत न करण्यात आलेल्या बाबींच्या संबंधात आयकर	0.00	0.00	0,0	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	
۲.	एकूण अन्य सर्वसमावेशक उत्पन्न निव्वळ कर कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न कालावधी/वर्ष (७+८) समाविष्ट नफा/	0.00	0.00	0.00	0.00	0,00	0,00	0.00	0.00	0,00	
	तोटा व										
	अन्य सर्वसमावेशक उत्पन्न कालावधीकरिता	७१.८१	(३४.७४)	(५२९.१५)	(१४८.५१)	(३३०७.२२)	_	-	-	_	
	धारक कंपनीचे मालक यांना नसलेले व्याज	-	-	-	-	-	(५७१.२५)	-	-	(५७१.२५)	
90.	मूल्य रु. १०/- प्रत्येकी, संपूर्ण प्रदानित)	२१,३५८.७५	२१,३५८.७५	२१,३५८.७५	२१,३५८.७५	२१,३५८.७५	२१,३५८.७५	२१,३५८.७५	२१,३५८.७५	२१,३५८.७५	२१,३५
११.	अन्य इक्विटी										
ए२	प्रति भाग भांडवल उत्पन्न रु. १०/- प्रत्येकी										
	१. मूळ	0.00	(0.00)	(०.०२)	(०.०१)	(०.१५)	0.00	(०.०१)	(\$0.0)	(6.0)	(0
	२. सौम्यीकृत	0.00	(0.00)	(0.02)	(०.०१)	(০.१५)	0.00	(०.०१)	(60.0)	(6.0)	(0

वित्तीय अहवालाची नोंद घ्यावी :

१. वित्तीय अहवाल कंपनी (भारतीय लेखा समिती) नियम, २०१५ यांच्या व कंपनी (भारतीय लेखा समिती) सुधारणा नियम, २०१६ च्या नियम ३ समवेत कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत विहित असल्यानुसार त्यांचा अवलंब काण्याकारिता इंडियन अकाउंटिंग स्टैंडईस (आयएनडी-एएस) यांच्यासह अनुपालनामध्ये तयार केला आहे. संचालक मंडाळाद्वारे पुन:निर्धारित करण्यात येत आहे व त्यांची सभा दि. ०५ जुलै, २०१६ रोजी संचालक मंडळाद्वारे मान्य करून लेखा समितीद्वारे शिफारस करण्यात येणा

. वरील अहवाल वित्तीय अहवाल दि. २९ मे, २०२२ रोजी अंतरिम ठराव विशेषज्ञ यांच्याद्वारे मंजूर व पाहण्यात आला आहे. कंपनीचे लेखापरीक्षित अहवाल सदर अनुसार निर्धारित करण्यात आले आहे . सिनेसॅटोग्राफिक संस्था यांना भाड्याने घेण्याकरिता व्हीएटी दाथित्वे यांच्या खात्यावर एमव्हीएटी अंतर्गत दंडात्मक व व्याजासह सुचना. सदर इंडस्ट्री कॉनसेसस यांच्यास्त कंपनी सदर अहवालामध्ये व्यवस्थेद्वारे प्रवधान करण्याकरिता कंपनीच्या लेखाची नियुक्त

करण्याकरिता एक्सचेंज, एक्सचेंज मार्फत कंपनीचे क्रेडेंशिअल/ फंडामेंटलची चाचणी प्रक्रिया सुचित करत आहे. कंपनीस रु. ७३४.०६ लाखाची मागणी सुचना स्विकृत झाली आहे व सिनेमेंटोग्राफिक संस्थांच्या भाडेतत्त्वावर व्हीएटी दायित्वांच्या खाल्या व्हीएटी अंतर्गत व्याज व दंड आकराण्यात येईल. फिल्म इंडस्ट्री कॉन्सेसन्स मध्ये कंपनी सदर अहवालामध्ये व्यवस्थापना द्वारे सदर मागणी सूचनेवर कायदेशीर कारवाई करून व्हीएटी आधारित कर आकारत आहे. त्यामुळे, सदर अहवाल व्यवस्थापनाद्वारे विचारा घेतला जाणार नाही. याव्यतिरिक्त वरील अनुसार टीप ५ व ६ मध्ये कंपनीने मुंबई उच्च न्यायालय थेथे प्रतिभूती अपील न्यायाधिकरण व कर्जे वसुली न्यायाधिकरण (मुंबई) येथे दाखल केली आहे. पेरंट कंपनी सदर वित्तीय अहवालामध्ये मागणी करत आहे ४. आयएनडी एएस-१०८ च्या आवश्यकतेअनुसार सिंगल बिझीनेस सेगोर्ट मध्ये ऑपरेटिंग अनुसार कंपनी आवश्यक करत आहे. ४.सदर कंपनी कालावधीच्या दरम्यान वित्तीय वर्ष २०१९–२० दरम्यान कंपनीच्या कार्यालय कागेमध्ये अनुच्छेद १३२ अंतर्गत आयकर आयोजित करत आहे. कंपनी खटला आयकर मागणी रु. ५४८२.९२ लाख वित्तीय वर्ष २०१४–१५ ते २०२०–२१ करिता अनुच्छेद

१४३(३) अनुच्छेद १५३ए/१४३ (३) अंतर्गत आदेश जारी करत आहे. कंपनी संबंधित ॲसेसमेंट वर्षाकरिता सदर खाटला मागणीकरिता सीआयटी (अपील) दाखल करत आहे.

कंपनीस रु. ७३४.०६ लाखाची मागणी सूचना स्विकृत झाली आहे व सिनेमॅटोग्राफिक संस्थांच्या भाडेतत्त्वावर व्हीएटी दाथित्वांच्या खात्यावर एमव्हीएटी अंतर्गत व्याज व दंड आकराण्यात येईल. फिल्म इंडस्ट्री कॉन्सेसन्स मध्ये कंपनी सदर अहवालामध्ये व्यवस्थाप द्वारे सदर मागणी सूचनेचर कायदेशीर कारवाई करून व्हीएटी आधारित कर आकारत आहे. त्यासुळे, सदर अहवाल व्यवस्थापनाद्वारे विचारात घेतला जाणार नाही. याव्यतिरिक्त वरील अनुसार टीप ५ व ६ मध्ये कंपनीने मुंबई उच्च न्यायालय येथे प्रतिभूती अपील

न्यायाधिकरण व कर्ज वसुली न्यायाधिकरण (मुंबई) येथे दाखल केली आहे. पॅरेंट कंपनी सदर वित्तीय अहवालामध्ये मागणी करत आहे स्थायी अहवाल तसेच अलेखापरीक्षित वित्तीय अहवाल इंडियन सबयडरीज (अर्थात के सेरा सेरा बॉक्स ऑफिस प्रायन्हेट लिमिटेड, के सेरा सेरा मिनीप्लेक्स लिमिटेड, के सेरा सेरा डिजीटल सिनेमा लिमिटेड, बिली जेवेल्स लिमिटेड, बिली गोल्ड व प्रीसीजन मेटल

लिमिटेड व खालील सबसायडरीज (अर्थात केएसएस ई-कॉमर्स टेक्नोलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीचे केएसएस स्पीड टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात) मायक्रो कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड वित्तीय धनको कंपनी यांनी दिवाळखोरी व कर्जबाजारीपणा कोड, २०१६ (आयबीसी) यांच्या समक्ष अनुच्छेद ७ अंतर्गत याचिका दाखल केली आहे व राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण (एससीएलटी) यांच्या समक्ष कॉर्पोरेल

दिवाळखोरी ठराव प्रक्रिया (सीआयआरपी) कंपनीच्या संबंधात दाखल केली आहे. वित्तीय धनको यांनी रु. ६७.१२ करोडचे वित्तीय दायित्व जमा करावे. . सदर वित्तीय अहवाल अंतरिम ठराव विशेषज्ञ (आयआरपी) अनुसार स्वाक्षरी केला आहे व कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे पाहण्यात आला आहे जो कोडच्का अनुच्छेद १७ च्या तरतूदी अंतर्गत पृष्ठी केला आहे. अंतरिम ठराव विशेषज्ञ यांनी कोडच्या अनुच्छेद

त्यांचे अनुपालन करून वित्तीय वर्षाच्या अखेरीस प्रदानित व इनकम टॅक्स सह कर वगळण्यात येईल. १०. सदर गत आकडेवारी चालू कालावधीच्या संबंधात पुन:निर्धारित, आवश्यक आहे.

केएसएस लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या आदेशान्वये व

कर्णावती फायनान्स लिमिटेड सीआयएन: L65910MH1984PLC034724

नोंदणीकृत कार्यालय : व्रज ग्रुप, २ रा मजला, सिमरन सेंटर, मोग्रा गाव, ३०एच पारसी पंचायत रोड, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०५३. कॉर्पोरेट कार्यालय : व्रज, ५ वा मजला, प्रेसीडन्ट हॉटेलच्या समोर, भूमी प्रेसजवळ, लिमदा लेन, जामनगर - ३६१ ००१, गुजरात

दूर. क्र. ०२८८२६७३७५९ फॅक्स : ०२८८२६६३०४२ ईमेल : karnavatifinance@gmail.com वेबसाइट : www.karnavatifi दि. ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष अखेरकरिता स्थायी लेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा निष्कर्श

(रु. लाखात ईपीएस वगळता

	विवरण	तिमाही अखोर दि. ३१.०३.२०२३	तिमाही अखेर दि. ३१.०३.२०२२	वर्ष अखोर ३१.०३.२०२३	वर्ष अखोर ३१.०३.२०२२
l		लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
l	कार्यचलनामधून एकूण उत्पन्न	९७.४०	१२९.०३	२८४.७०	२४७.५०
l	कालावधीकरिता (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी) निव्वळ नफा/तोटा	-७९.६७	१७०.०१	৬४.७६	४०.५१
l	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबींपश्चात)	-७९.६७	१७०.०१	৬४.৬६	४०.५१
l	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबीपश्चात)	-५९.४६	१५९.८२	५६.११	३०.३१
l	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न				
l	(कालावधीकरिता (करपश्चात) नफा/तोटा समाविष्ट व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	-५९.४६	१५९.८२	५६.११	३०.३१
l	इक्विटी भाग भांडवल	१००५.००	१००५.००	१००५.००	१००५.००
l	आरक्षित (महसूल आरक्षित वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित	-	-	-	_
l	प्रति शेअर उत्पन्न (रु. १०/- प्रत्येकी)				
l	(चालू व खंडीत कार्यचलनाकरिता)				
l	मूळ (तिमाही अखेरकरिता वार्षिक नाही)	-०.०६	०.१६	०.०६	0.03
l	सौम्य (तिमाही अखोरकरिता वार्षिक नाही)	-०.०६	०.१६	०.०६	60.0
l	टिप:				

. सेबी (सुची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई लि.) यांच्यासह दाखल तिमाही अखेर ३१ मार्च, २०२३ रोजीकरिता लेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा विस्तृत प्रारूपांचा वरील वित्तीय सारांश आहे. दि. ३१ मार्च, २०२३ रोजी अखेर तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्शाचा संपूर्ण अहवाल बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई लि.) वेबसाइट www.bseindia

com व सदर कंपनीची वेबसाइट www.karnavatifinancelimited.com वर उपलब्ध आहे . वरील वित्तीय अहवाल लेखा समिती द्वारे पाहण्यात आला आहे व कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे त्यांची सभा दि. २७ मे, २०२३ रोजी मंजूर केला आहे.

२. कपया नोंद घ्यावी की, इक्विटी शेअर्स दर्शनी मूल्य रु. १० ते दर्शनी मूल्य रु. १ पर्यंत विभाजीत असून दि. २४ फेब्रुवारी, २०२३ अनुसार, उत्पन्न प्रति रोअर . दर्शनी मल्य रु. १ वरील आधारित सर्व कालावधीकरिता असेल. संचालक मंडळाच्या वतीने व त्यांच्याकरित

ठिकाण : मुंबई दि. २७ मे, २०२३ जय रमणभाई मोरझारिय व्यवस्थापकीय संचालव डीआयएन : ०२३३८८६

KASHYAP TELE-MEDICINES LIMITED

Regd. Off.: 2nd Floor, Pushpawati Building No. 2, Girgaon Road, Chandanwadi, Mumbai-400002 Corp. Off.: UL/8, Upper Floor, Suryarath Complex, Panchwati 1st Lane Ambawadi, Ahmedabad, Gujarat-380006 • Phone: +91-6359637788 • CIN: L29110MH1995PLC085738 Email: investor.relations@kashyaptele-medicines.com · Website: www.kashyaptele-medicines.com

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023 (As per Schedule III Companies Act, 2013 & IND-AS)

(Rs. in lakhs except EPS) (Pursuant to Regulation 47(1)(b) of SEBI(LODR) Regulation, 2015) Quarter Ended Year Ended

- 111							
	Sr. No.	Particulars	31/03/2023 Unaudited		31/03/2022 Unaudited	31/03/2023 Audited	31/03/2022 Audited
Ш	1.	Total income from Operations	3.85	5.40	4.00	19.65	19.55
2	2.	Net Profit/(Loss) for the period (Before Tax Exceptional items and/or Extraordinary items)	(0.61)	0.08	(13.15)	0.42	(10.41)
	3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items and/or Extraordinary items	(0.61)	0.08	(175.61)	0.42	(172.87)
	4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional items and/or Extraordinary items)	(0.46)	0.06	(174.87)	0.31	(172.76)
	5.	Total Comprehensive income for the period [Comprising Profit/(Loss) for the period after tax and other Comprehensive Income (after tax)]	(0.46)	0.06	(174.87)	0.31	(172.56)
	6.	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs.1/- each)	477.22	477.22	477.22	477.22	477.22
	7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet as at previous financial year	-	-		(410.24)	(410.56)
	8.	Earnings per share (of Rs. 1/- each) (For Continued and Discontinued Operations) 1. Basic 2. Diluted	(0.001)	0.000	(0.366)	0.001	(0.362)

Date: 29-05-2023

Place: Ahmedabad

. The above is an extract of the detailed format of Annual Financial Results for the quarter and year ended 31 March, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the Annual Financial Results are available on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of the Company (www.kashyaptele-medicines.com).

The financial results have been preparedin accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND-AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.
 The above Audited Financial Results of the Company for the quarter and financialyear ended 31st March,

2023 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 29th May, 2023.

4. The figures for the corresponding previous periods have been restated/regrouped wherever necessary, to

For, Kashyap Tele-Medicines Limited On behalf of Board of Directors Sd/-Raghav Agrawal

Director & CFO (DIN: 02264149)

DJ MEDIAPRINT & LOGISTICS LIMITED

CIN- L60232MH2009PLC190567 Registered Office Address : 24, 1st Floor, Palkhiwala House, Tara Manzil.

1st Dhobi Talao Lane, Marine Lines, Mumbai-400 002. Tel : 022-22002139 /40 / 49: Email: cs@dicorp.in; Website: www.dicorp.i

NOTICE FOR 14TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that 14th Annual General Meeting ("AGM") of the members of the Company will be held on Thursday, June 22 2023 at 4.00 p.m. through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the members a a common venue, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder ("the Act"), Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with the guidelines issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) vide Circular No. 14/2020 dated April 08, 2020. Circular No.17/2020 dated April 13, 2020, Circular No.20/2020 dated May 05, 2020, Circular No.02/2021 dated January 13, 2021, Circular No.20/2021 dated December 08, 2021, Circular No. 21/2021 dated December 14, 2021, Circular No.02/2022 dated May 05, 2022 and Circular No.10/2023 dated December 28, 2022 through VC / OAVM without the physical presence of the Members at a common venue. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), the Securities and Exchange Board of India ("SEBI") also vide its Circular No. SEBI/HO/ CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020. Circular No. SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 has provided certain relaxation from compliance with certain provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") due to the COVID-19 pandemic In compliance with the Act, MCA and SEBI Circulars/ Listing Regulations, the AGM of the Company is being held through VC/OAVM.tc transact the business as set out in the Notice of 14th AGM of the Company. Members will be able to attend and participate in the AGM by VC/OAVM only. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section

in compliance with the aforesaid MCA circulars and SEBI circulars, the Company has sent Notice of 14th AGM and Annual Report fo FY 2022-23 by electronic mode on Monday 29th May, 2023 to all the members whose email addresses are registered with the Depository Participants up to Friday, 26th May, 2023.

The Notice of the 14th AGM and Annual Report for FY 2022-23 can be downloaded from the Company's website at www.djcorp.in, website: of the stock exchanges, i.e., BSE Limited at www.bseindia.com, NSE Limited at www.nseindia.com and also on the website of CDSL at www.

evotingindia.com.

Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014, Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations, 2015 and Secretarial Standard on General Meetings issued by ICSI, the Company has engaged services of CDSI for providing remote e-voting facility prior to AGM ("remote e-voting") and e-voting at the time of AGM for all its members to cast their vote on all the resolutions set out in the Notice of 14th AGM.

ı	Cut-off date for Remote e-voting	Thursday, 15 th June, 2023	
l	Commencement of Remote e-voting	9:00 a.m. (IST) on Monday, 19 th June, 2023	
ı	Conclusion of Remote e-voting	5:00 p.m. (IST) on Wednesday, 21st June, 2023	
March and the state of the ACM the set violating and the best of the state of the s			

ers who will be present at the AGM through VC/OAVM and who have not cast their vote by remote e-voting, will be eligible to exercise their right to vote during the AGM. Members who have cast their vote by Remote e-voting prior to the AGM may also attend and

participate in the AGM but shall not be entitled to cast their vote again. Accordingly, members may cast their votes through remote e-voting and e-voting at the AGM by following the instructions me

the Notice. Once the vote on a Resolution is cast by the Member, he/she shall not be allowed to change it subsequently

The Company has appointed Ms. Ekata Agrawal (ACS 65640 COP No.25098) Practising Company Secretary, to act as a Scrutinizer fo monitoring remote e-voting process and e-voting at the AGM in fair and transparent manner. The results of e-voting shall be declared not later than 48 hours from conclusion of the AGM. The results declared along with the Scrutinizer's Report shall be communicated to the Stock Exchanges and will be placed on the website of the Company at <u>www.djcorp.in</u> and on the website of CDSL at <u>www.evotingindia.com</u> Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, Rule 10 of Companies (Management & Administration) Rules, 2014 and Regulation

Thursday, 22nd June, 2023(both days inclusive). Members will be able to attend the 14th AGM through VC/OAVM by using their Remote e-voting login credentials and by following the

instructions mentioned in the Notice. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and i

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the

emote e-voting or through e-voting during the AGM y Order of the Board of Director

For DJ Mediaprint & Logistics Limited

Place: Mumba Date: May 29, 2022

AGM, manner of casting vote through Re

Company Secretary & Compliance Office

Khushboo Mahesh Lalji

ठिकाण : मंबई दिनांक: २९.०५.२०२३

धर्मेंद्र धेलारिय अंतरिम ठराव विशेष३ 42 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books will remain closed from Friday, 16th June, 2023 to

holding shares as of the cut-off date i.e., Thursday, 15th June, 2023, may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com. However, if he/she is already registered with CDSL for Remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote.

Members who need assistance on e-voting, can contact CDSL on helpdesk, evoting@cdslindia.com or contact at 1800225533.